

मराठी भाषा विभागाच्या अर्थसंकल्पीय
कामकाजासाठी लेखाशीर्षे निर्माण करणे.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्र.अर्थसं-२०११/प्र.क्र.२७/११/आस्था-३

नवीन प्रशासन भवन, मादाम कामा रोड,

हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-०३२

दिनांक : १७.१०.२०१४

पहा : शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्र. आरओबी-२०१०/१०८/१८(र.व का.),

दि.२९.११.२०१०

शासन निर्णय :

वर उल्लेखिलेल्या शासन अधिसूचनेद्वारे मराठी भाषा विभागाची निर्मिती करण्यात आली. या विभागाच्या अर्थसंकल्पीय कामकाजासाठी लेखाशीर्षे निर्माण करणे आवश्यक असल्याने खालीलप्रमाणे लेखाशीर्षे निर्माण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

अ.क्र.	योजनेचे नाव (मराठी)	Name of Scheme (English)
१	मागणी क्रमांक झेडएफ ०१	DEMAND No.ZF-०१
	२०५२-सेक्रेटारिएट-सर्वसाधारण सेवा	२०५२- SECRETARIAT-GENERAL SERVICES
	००- सेक्रेटारिएट-सर्वसाधारण सेवा	०० - SECRETARIAT-GENERAL SERVICES
	०९०- सेक्रेटारिएट	०९०-secretariat
	(००)	(००)
	(००)(०१) मराठी भाषा विभाग	(००)(०१) Marathi Language Department
	०१-वेतन	०१-Salaries
	०३- अतिकालिक भत्ता	०३ Overtime Allowance
	०५ बक्षीसे	०५ Rewards
	०६ दूरध्वनी, वीज व पाणी शुल्क	०६ Telephone, Electricity and Water Charges
	११ देशांतर्गत प्रवास खर्च	११ Travel Expenses
	१२ विदेश प्रवास खर्च	१२ Foreign Tours
	१३ कार्यालयीन खर्च	१३ Office Expenses
	१४ भाडेपट्टी व कर	१४ Rent, Rates, Taxes
	१६ प्रकाशने	१६ Publications
	१७ संगणक खर्च	१७ Computer Expenses
	२० इतर प्रशासकीय खर्च	२० Other Administrative Expenses
	२४ पेट्रोल, तेल व वंगण	२४ Petrol, Oil and Lubricant
	२६ जाहिरात व प्रसिध्दी	२६ Advertising and Publicity

	<p>२८ व्यावसायिक सेवा ५० इतर खर्च योजनेतर, दत्तमत (२०५२ ५०५४)</p>	<p>२८ Professional Services ५० Other Charges Non-Plan, Voted (२०५२ ५०५४)</p>
२	<p>मागणी क्रमांक झेडएफ ०१ २०५२- सेक्रेटारिएट-सर्वसाधारण सेवा ०० ०९०- सेक्रेटारिएट (००) (००)(०२) भाषा संचालक ०१ वेतन ०३ अतिकालिक भत्ता ०६ दूरध्वनी, वीज व पाणी शुल्क ११ देशांतर्गत प्रवास खर्च १३ कार्यालयीन खर्च १४ भाडेपट्टी व कर १६ प्रकाशने १७ संगणक खर्च २४ पेट्रोल, तेल व वंगण २८ व्यावसायिक सेवा योजनेतर, दत्तमत (२०५२ ५०६३)</p>	<p>DEMAND No.ZF-०१ २०५२- SECRETARIAT-GENERAL SERVICES ०० ०९०-secretariat ०० (००)(०२) Director of Languages ०१-Salaries ०३ Overtime Allowance ०६ Telephone, Electricity and Water Charges ११ Domestic Travel Expenses १३ Office Expenses १४ Rent, Rates, Taxes १६ Publications १७ Computer Expenses २४ Petrol, Oil and Lubricant २८ Professional Services Non-Plan, Voted २०५२ ५०६३</p>
३	<p>मागणी क्रमांक झेडएफ ०२ २२०५- कला आणि संस्कृती ०० १०२- कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना, दत्तमत (०१)(०१) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ०१ वेतन ०३ अतिकालिक भत्ता ०६ दूरध्वनी, वीज व पाणी शुल्क</p>	<p>DEMAND No.ZF-०२ २२०५, ART AND CULTURE ०० १०२-Promotion of Arts and Culture (०१) Non-Plan Schemes, Voted (०१) (०१) State Board of Literature and Culture ०१-Salaries ०३ Overtime Allowance ०६ Telephone, Electricity and Water Charges ११ Domestic Travel Expenses</p>

	<p>११ देशांतर्गत प्रवास खर्च १३ कार्यालयीन खर्च १६ प्रकाशने १७ संगणक खर्च २० इतर प्रशासकीय खर्च २४ पेट्रोल, तेल व वंगण ३१ सहायक अनुदान (२२०५ ३१७२)</p>	<p>१३ Office Expenses १६ Publications १७ Computer Expenses २० Other Administrative Expenses २४ Petrol, Oil and Lubricant ३१ Grants-in-aid (२२०५ ३१७२)</p>
४	<p>मागणी क्रमांक झेडएफ ०२ २२०५- कला आणि संस्कृती ०० १०२- कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१)(०२)मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, ०१ वेतन ०३ अतिकालिक भत्ता ०६ दूरध्वनी, वीज व पाणी शुल्क ११ देशांतर्गत प्रवास खर्च १३ कार्यालयीन खर्च १४ भाडेपट्टी व कर १६ प्रकाशने १७ संगणक खर्च २० इतर प्रशासकीय खर्च २४ पेट्रोल, तेल व वंगण २८ व्यावसायिक सेवा दत्तमत (२२०५ ३१८१)</p>	<p>DEMAND No.ZF-०२ २२०५, ART AND CULTURE ०० १०२-Promotion of Arts and Culture (०१) Non-Plan Schemes (०१) (०२) Marathi Vishwakosha Nirmiti Mandal ०१-Salaries ०३ Overtime Allowance ०६ Telephone, Electricity and Water Charges ११ Domestic Travel Expenses १३ Office Expenses १४ Rent, Rates, Taxes १६ Publications १७ Computer Expenses २० Other Administrative Expenses २४ Petrol, Oil and Lubricant २८ Professional Services Voted (२२०५ ३१८१)</p>
५	<p>मागणी क्रमांक झेडएफ ०२ २२०५- कला आणि संस्कृती ०० १०२- कला व संस्कृती प्रचालन</p>	<p>DEMAND No.ZF-०२ २२०५, ART AND CULTURE ०० १०२-Promotion of Arts and Culture</p>

	(०१) योजनेतर योजना (०१)(०३) उत्तम पुस्तकांना उत्तेजन ५० इतर खर्च दत्तमत (२२०५ ३१९९)	(०१) Non-Plan Schemes (०१)(०३) Incentives for Best Books ५० Other Charges Voted (२२०५ ३१९९)
६	मागणी क्रमांक झेडएफ ०२ २२०५- कला आणि संस्कृती ०० १०२- कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१)(०४) राज्य मराठी विकास संस्था, ३१ सहायक अनुदान (वेतनेतर) ३६ सहायक अनुदान (वेतन) दत्तमत (२२०५ ३१६१)	DEMAND No.ZF-०२ २२०५, ART AND CULTURE ०० १०२-Promotion of Arts and Culture (०१) Non-Plan Schemes (०१) (०४) State Marathi Development Institute ३१ Grants-in-aid (Non-Salary) ३६ Grants-in-aid (Salary) Voted (२२०५ ३१६१)
७	मागणी क्रमांक झेडएफ ०२ २२०५- कला आणि संस्कृती ००-कला व संस्कृती १०२- कला संस्कृती प्रचालन ०० (०२) योजनांतर्गत योजना, (०२)(०१) राज्य मराठी विकास संस्था, ३१ सहायक अनुदान (वेतनेतर) दत्तमत (२२०५ ३२०५)	DEMAND No.ZF-०२ २२०५, ART AND CULTURE ००, ART AND CULTURE १०२-Promotion of Arts and Culture ०० (०२) Plan Schemes, (०२) (०१) State Marathi Development Institute ३१ Grants-in-aid (Non-Salary) Voted (२२०५ ३२०५)
८	मागणी क्रमांक झेडएफ ०२ २२०५- कला आणि संस्कृती ०० १०२- कला व संस्कृती प्रचालन ०० (०२) योजनांतर्गत योजना,	DEMAND No.ZF-०२ २२०५, ART AND CULTURE ०० १०२- Promotion of Arts and Culture ०० (०२) Plan Schemes, (०२) (०२) State Board of Literature and Culture

	(०२)(०२)राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, ३१ सहायक अनुदान (वेतनेतर) दत्तमत (२२०५ ३२१४)	३१ Grants-in-aid (Non-Salary) Voted (२२०५ ३२१४)
९	मागणी क्रमांक झेडएफ ०२ २२०५- कला आणि संस्कृती ०० १०२- कला व संस्कृती प्रचालन (०२) योजनांतर्गत योजना, (०२)(०३) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विकास कार्यक्रम, ३१ सहायक अनुदान (वेतनेतर) दत्तमत (२२०५ ३२२३)	DEMAND No.ZF-०२ २२०५, ART AND CULTURE ०० १०२-Promotion of Arts and Culture (०२) Plan Schemes, (०२) (०३) Development Activities of Marathi Vishwakosha Nirmiti Mandal ३१ Grants-in-aid (Non-Salary) Voted (२२०५ ३२२३)
१०	मागणी क्रमांक झेडएफ ०३ २२३५- सामाजिक सुरक्षा व कल्याण ६०- इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम १०४ ठेव संलग्न विमा योजना- शासकीय भविष्य निर्वाह निधी. ०० (००) (०१) ठेव संलग्न विमा योजनेकरिता प्रदाने, ५० इतर खर्च योजानेतर योजना, दत्तमत (२२३५ ए ८९३)	DEMAND No.ZF-०३ २२३५, SOCIAL SECURITY AND WELFARE ६०, SOCIAL SECURITY AND WELFARE PROGRAMS १०४-Deposit Linked Insurance Scheme- Government Provident Fund ०० (००) (०१) Payments against Deposit Linked Insurance Scheme ५० Other Charges Non-Plan Schemes, Voted (२२३५ A ८९३)
११	मागणी क्रमांक झेडएफ ०४ ७६१०- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे २०१ घरबांधणी अग्रीम ००	DEMAND No.ZF-०४ ७६१०, LOANS TO GOVERNMENT SERVICES ETC. २०१- House Building Advances ०० (००)(०१) House Building Advances

	(००)(०१) घरबांधणी अग्रीम ५५ कर्जे व आगाऊ रक्कम योजनेतर योजना, दत्तमत (७६१० २१०५)	५५ Loans and Advances Non-Plan Schemes, Voted (७६१० २१०५)
१२	मागणी क्रमांक झेडएफ ०४ ७६१०- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे २०२ मोटार वाहन खरेदी अग्रीम ०० (००)(०१) मोटार वाहन खरेदी अग्रीम ५५ कर्जे व आगाऊ रक्कम योजनेतर योजना, दत्तमत (७६१० २११४)	DEMAND No.ZF-०४ ७६१०, LOANS TO GOVERNMENT SERVICES ETC. २०२-Advances for purchase of Motor conveyances ०० (००)(०१)Advances for purchase of Motor conveyances ५५ Loans and Advances Non-Plan Schemes, Voted (७६१० २११४)
१३	मागणी क्रमांक झेडएफ ०४ ७६१०- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे २०३ इतर वाहन खरेदी अग्रीम ०० (००)(०१) इतर वाहन खरेदी अग्रीम ५५ कर्जे व आगाऊ रक्कम योजनेतर योजना, दत्तमत (७६१० २१२३)	DEMAND No. ZF-०४ ७६१०, LOANS TO GOVERNMENT SERVICES ETC. २०३-Advances for purchase of other conveyances ०० (००)(०१) Advances for purchase of other conveyances ५५ Loans and Advances Non-Plan Schemes, Voted (७६१० २१२३)
१४	मागणी क्रमांक झेडएफ ०४ ७६१०- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे २०४ संगणक खरेदी अग्रीम ०० (००)(०१) संगणक खरेदी अग्रीम ५५ कर्जे व आगाऊ रक्कम योजनेतर योजना, दत्तमत (७६१० २१३२)	DEMAND No. ZF - ०४ ७६१०, LOANS TO GOVERNMENT SERVICES ETC. २०४-Advances for purchase of Computers ०० (००)(०१) Advances for purchase of Computers ५५ Loans and Advances Non-Plan Schemes, Voted (७६१० २१३२)
१५	मागणी क्रमांक झेडएफ ०४	DEMAND No. ZF ०४

७६१०- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे ८०० इतर आगाऊ रकमा ०० (००)(०१) इतर अग्रीमे ५५ कर्जे व आगाऊ रक्कम योजनेतर योजना, दत्तमत (७६१० २१४१)	७६१०, LOANS TO GOVERNMENT SERVICES ETC. ८००-Other Advances ०० (००)(०१) Other Advances ५५ Loans and Advances Non-Plan Schemes, Voted (७६१० २१४१)
--	---

सदर लेखाशीर्षे सन २०११-१२ पासून कार्यान्वित आहेत.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ८०४/अर्थसं १४, दिनांक २०.११.२०११ व महालेखापाल, मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक TM/Ch.I/GAD/UOR/८९४, दिनांक ७.१०.२०११ अन्वये मिळालेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१४१०२०१६०२०३२८३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नितीन गायकवाड)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), व्हीएलसी सेक्शन, मुंबई.
- २) भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई.
- ३) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई
- ४) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
- ५) संचालक/प्रशासकीय अधिकारी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
- ६) वित्त विभाग(अर्थसं-१४), मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय
- ८) सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय